

Borosil Scientific Limited

CIN: L74999MH1991PLC061851 Registered & Corporate Office

1101, Crescenzo, G-Block, Opp. MCAClub, Bandra Kurla Complex, Bandra(E), Mumbai-400 051, India

T +91 22 6740 6300 F +91 22 6740 6514 E bsl@borosil.com

W www.borosilscientific.com

July 16, 2025

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,

Mumbai 400 001

Scrip Code: **544184**

The National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block G,

Bandra-Kurla Complex,

Bandra (East), Mumbai 400 051

Trading Symbol: **BOROSCI**

Dear Sir(s),

Subject: Copy of newspaper advertisements - Information regarding 34th Annual General

Meeting of the Members of the Company.

Pursuant to Regulation 30, read with Schedule III Part A Para A of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and applicable provisions of Companies Act, 2013 read with circulars issued by Ministry of Corporate Affairs in this regard, an advertisement on the captioned subject has been published today i.e. July 16, 2025, in the following newspapers:

- 1. Business Standard (all India editions) in English language; and
- 2. Navshakti (Maharashtra edition) in Marathi language.

The newspaper clippings are enclosed for information and records.

Thanking You,

Yours faithfully,

For Borosil Scientific Limited

Sanjay Gupta **Company Secretary & Compliance Officer** ICSI Membership No.: A24641

Encl: As above



सांगोले नगरपरिषद सांगोले. जि. सोलापूर

जा.क्र./सांनप/बांघ/3481

दिनांक 15 JUL 2025

ई–निविदा प्रसिघ्दी सुचना सांगोले नगरपरिषद, जि. सोलापूर मार्फत नगरपरिषद हद्दीतील स्वच्छ महाराष्ट्र अभियान (ना) 2.0 अंतर्गत शौचालये बांधणे, साफसफई व देखभाल दुरुस्ती करणे इ. कामाची ई नैविदा अभियंता / ठेकेदार / सेवाभावी संस्था इ. नोंदणीकृत ठेकेदार यांच्याकडून मागविणेत येत आहेत. कामाचा सविस्तर तपशील http://mahatenders.gov.in या संकेत स्थळावर दिनांक 17/07/2025 ते 24/07/2025 रोजी पर्यंत उपलब्ध आहे



(डॉ. सुधीर गवळी) मुख्याधिकारी नगरपरिषद सांगोले

EXH-11

..APPLICANT

IN THE DEBTS RECOVERY TRIBUNAL-II, MUMBAI MTNI, BHAVAN, 3 TLOOR STRAND ROAD, APPOLLO BANDAR COLABA MARKET, COLABA MUMBAI-400005 ORIGINAL APPLICATION NO. 963 OF 2024 SUMMONS

CANARA BANK

VERSUS M/S. SAHYADRI INC AND ANR

WHEREAS, OA/963/2024 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 51,71,592/-

Whereas the service of summons could not be effected in ordinary manner and whereas the Application for substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal. In accordance with sub-seetion (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under:-1. to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for

should not be granted: 2. to disclose particulars of properties or assets other than properties and assets specifie

by the applicant under serial number 3A of the original application:

3. you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties;

4. you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/ or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application

without the Prior approval of the Tribunal:

5. you shall be liable to account for the sale proceeds realized by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale Proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security nterest over such assets:

Niterest over such assets, 6. You are directed to appear before this Tribunal in person or through an Advocate and file Written Statement/Say on 22/10/2025 at 11.00 a.m. and show cause as to why reliefs Prayed should not be granted 7.Take notice in case of default the application shall be heard and decided in your

absence. Given Issued under my hand and the seal of this Tribunal on this 11th day of June 2025

Name & address of all the defendants

DRT-II, Mumbai

1. M/s. Sahyadri Inc. (Proprietor Mr. Anil Shamrao Pisal)

Address at 2 Floor, Plot 313,319, 6 Haresh Chembur, Samuel Street, 45 Essaj Street Vadgadi Masjid West, Mumbai-400003.

2. Mr. Anil Shamrao Pisal (Proprietor of M/s. Sahyadri Inc)

403, New Horizan CHS Ltd., Plot No. 1,2,3, Opp. Post Office, Sector 45, Nerul Seawoods Navi Mumbai-400706



COMPLETION OF DESPATCH OF NOTICE OF 127TH ANNUAL GENERAL MEETING. **E-VOTING AND OTHER INFORMATION**

Notice is hereby given that the 127th annual general meeting (AGM) of the Company will be held or Thursday, 7th August, 2025 at 11:00 A.M. (IST) through video conferencing ("CC") other audio visua means ("OAVM"), to transact the business, as set out in the Notice dated 26th May, 2025 convening the AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 as extended by General Circular No. 09/2024 dated 19th September, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs.

n accordance with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange in accordance with the Circulars issued by the ministry of corporate Antaris and Securities and Executives and Executing Sociard of India, the Notice of the AGM and the Annual Report for the year ended 31st March, 2025 have seen sent through electronic mode only on **Monday, 14th July, 2025** to those members whose email ID is egistered with the Company/Registrar/Depositories and uploaded on the websites of the Compan (https://www.cheviotgroup.com), stock exchange(s) viz. BSE Limited (https://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (https://www.nseindia.com), where the shares of the Company are listed. The Notice of the AGM is also available on the website of National Securities Depository Limited. (NSDL) (https://www.evoting.nsdl.com), agency providing e-Voting facility. Further, a letter providing the web-link, including the exact path, where the Annual Report including the Notice calling the AGM is available was despatched to those members, whose email ID were not available with the Company/Registrar/Depositories.

Notice is also hereby given that the business set out in the Notice dated 26th May, 2025 shall be trai through voting by electronic means. The e-Voting facility will be provided through NSDI e-Voting system. Members, whose name appear in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories, as on the cut-off date i.e., Thursday, 31st July, 2025, shall only be entitled to avail the facility of remote e-Voting as well as e-Voting during the AGM.

he remote e-Voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-Voting From 10.00 a.m. (IST) on Saturday, 2nd August 2025 End of remote e-Voting Upto 5.00 p.m. (IST) on Wednesday, 6th August 2025 The remote e-Voting shall not be allowed beyond the said date and time. Any person, who become nember of the Company after despatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date nay obtain the login credentials by following the procedure mentioned in Note 21 of the Notice of the AGM or send a request at evoting@nsdl.com.

The facility for e-Voting will also be made available during the AGM. Members attending the AGM wh have not cast their votes during the remote e-Voting period and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote during the AGM using the NSDL e-Voting system. The members who have cast their vote during remote e-Voting period may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.

The manner in which members, who are holding shares in physical form or who have not registered the email address with the Company can cast their vote during remote e-Voting or during the AGM, through the NSDL e-Voting system or get their email address registered with the Company and the procedure to join the AGM through VC/OAVM through NSDL e-Voting system are provided in **Note 21** of the **Notice o**f join the AC

n case of any query/grievance connected with voting by electronic means, requently Asked Questions (FAQs) for Shareholders and E-Voting User Manual for Shareholder evailable at the download section of https://www.evoting.nsdl.com.or.call.on; (022) 4886 7000 or send equest to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager – NSDL at **evoting@nsdl.com**.

Final Dividend for FY 2024-25, Record Date, Deduction of Tax at Source on Dividend and Date of

The Board of Directors of the Company have recommended final dividend of ₹ 5/- (Rupees Five only) p

ordinary share on 58,41,875 ordinary shares of face value of ₹ 10/- each (50%) for the financial year ended 31st March, 2025, subject to approval of the members at the ensuing AGM of the Company, The Board of Directors have fixed Thursday, 31st July, 2025 as the Record Date for the purpose

Upon declaration of dividend at the AGM, the dividend shall be paid on and from Tuesday 12th August, 2025 to those members, whose names appear in the Register of Members or in the Reg f Beneficial Owners maintained by the depositories, as on the Record Date, Thursday, 31st July, 2025. The Company is required to deduct tax at source while making payment of dividend as per the provision infection party is required to deduce as a source while making payment of underfor as per the provisions of the Income Tax Act, 1961. Members are requested to provide/update their residential satus, PAN and category with the Company/Registrar/Depository participant(s) on or before **Thursday, 31st July, 2025**

For more details, please refer to "Communication on tax deduction on dividend" annexed to the

Notice of the AGM. Members holding shares in physical form, who have not registered their email address and/or ban nandate (to receive dividend directly in their Bank account) with the Company, are requested to registe in the company, are requested to legisle.

If a company by submitting Form ISR-1 duly filled and signed with documents mentioned therein to M/s Maheshwari Datamatics Private Limited (Registrar) by email a mdpldc@yahoo.com or by post or through 'In Person Verification' at 23, R. N. Mukherjee Road, 5th Floor, Kolkata – 700001. Members holding shares in dematerialised form are requested to register/update their email address and/or bank mandate with the concerned Depository through their

Depository Participant, with whom they maintain their DEMAT account. landatory furnishing of PAN and KYC details by holders of physical shares

Members holding shares in physical form are requested to note that physical folios without PAN or KYC details will be eligible to receive dividend only through electronic mode after furnishing PAN and/or KYC details. The list of physical folios without PAN, KYC details or Nomination are available on the website of the Company https://www.cheviotgroup.com/investors under the TAB "Communication to member res in physical form". Individual intimations about the status of incomplete folios wa despatched to those members, whose name appear in the list, requesting them to make their physica folios KYC compliant by submitting relevant forms (ISR-1/ISR-2/ISR-3/SH-13/SH-14) to Registrar by email at mdpldc@yahoo.com or by post or through 'In Person Verification' at Registrar office at 23, R. N. Mukherjee Road, 5th Floor, Kolkata – 700001 by the Company. The format of these forms are available for download on the websites of the Company (https://www.cheviotgroup.com) and Registrar https://mdpl.in/form).

Members are requested to refer to the Notice published in the newspapers on 17th June, 2025 and uploaded on the websites of the Company (https://www.cheviotgroup.com) and the stock exchange(s viz. BSE Limited (https://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limiter https://www.nseindia.com), where the shares of the Company are listed, for more details.

Special window for re-lodgement of transfer requests of physical shares The Securities and Exchange Board of India has granted one more opportunity for re-lodgement of

ransfer deeds, which were lodged prior to the deadline of 1st April, 2019 and rejected/returned/not attended to, due to deficiency in the documents/process/or otherwise, for a period of six months from 7th July. 2025 till 6th January, 2026. The securities that are re-lodged for transfer (including those request hat are pending with the Company/Registrar, as on, date) shall be issued only in demat mode. Member re requested to avail the special window to re-lodge the transfer requests of physical shares.

For any assistance, members may contact the Company by email at investorservices@chevjute.com or the Registrar by email at mdpldc@yahoo.com.

Aditya Banerje

Company Secretary and Compliance Office

- CHEVIOT COMPANY LIMITED -

CIN: L65993WB1897PLC001409 • +91 82320 87911/12/13 • cheviot@chevjute.com • Website: www.cheviotgroup.com 24, Park Street, Celica House, 9th Floor, Celica Park, Kolkata - 700 016, West Bengal, India

AURO GOLD JEWELLERY PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) Liquidator's Address- 106, 1st Floor, Kanakia Atrium 2, Cross Road A Behind Courtyard Marriott, Chakala, Andheri East, Mumbai - 400093

Email: ip.aurogold@gmail.com E -AUCTION – SALE OF ASSETS UNDER IBC, 2016
Date and Time of Auction: 14th August 2025 at 12:00 PM. to 1:00 PM.
(with unlimited extension of 5 minutes each)

Sale of Assets owned by AURO GOLD JEWELLERY PRIVATE LIMITED (In Liquidation forming part of Liquidation Estate under section 35(f) of IBC 2016 read with regulation 32 8 33 of IBBI (Liquidation Process) Regulations, 2016. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS BASIS", "WHATEVER THERE IS BASIS" AND NO RECOURSE

The Sale will be done by undersigned through e-auction service provider eBkray platforn (Owned and operated by PSB Alliance Private Limited via website https://ibbi.baanknet m/eauction-ibbi/home

l.	Sale of Assets in	Parcel F		Amount in INR	
S		Reserve Price	EMD	Incremental Bid Amount	
Π,	209, 2nd Floor, Ajay Industrial Premises		INR	INR	
1	CHS, B Anjirwadi, Dr. Mascarenhas	87,49,500	8,74,950	87,000	
	Road, Mazgaon, Mumbai, Maharashtra –				
	400010				
2	Gala no. 8, Ground Floor, Prakash		INR	INR	
	Industrial Premises CHS, Bharat	1,61,02,500	16,10,250	1,60,000	
	Industrial Estate, TJ Road, Sewree,	1,01,02,000	, ,	.,,	
	Mumbai, Maharashtra – 400015				
3			INR	INR	
	Economic Zone, GIDC, Sachin, Surat,	20,23,500	2,02,350	20,000	
	Gujarat – 394230				

Notes to Auction Process

l. Bidding shall be allowed only on submission of EMD.

2. The Liquidator reserves the right to cancel or modify the process without assigning any reason and without any liability. This is a non-binding process and shall be subject to discretion of Liquidator/Stakeholders Consultation Committee. Refer Process Memorandum for further details.

3. The prospective bidders shall submit an undertaking that they do not suffer from any ineligibility under section 29A of the Code to the extent applicable and if found ineligible a any stage, the earnest money deposited shall be forfeited

Last date for submission of Bid documents - 7th August 2025 (Thursday)
Last date for Inspection - 9th August 2025 (Saturday) Last date of EMD submission Date and time of E-Auction

- 12th August 2025 (Tuesday) up to 8:00 PM - 14th August 2025 (Thursday) at 12:00 P.M. to 1:00 P.M.

Email: ip.aurogold@gmail.com

Note: The detailed Terms & Conditions, E-Auction Bid Document, Declaration & other details of online auction sale are available on https://ibbi.baanknet.com/eauction-ibbi/home. In case of any clarifications, please contact the undersigned at ip.aurogold@gmail.com

Date: 16th July 2025

Avil Menezes Liquidator of Auro Gold Jewellery Private Limited Vide order dated 6 December 2023 Reg. No. IBBI/IPA-001/IP-P00017/2016-17/10041 Authorization for Assignment valid till 31" December 2025 Address: 106, 1st Floor, Kanakia Atrium 2, Cross Road A Behind Courtyard Marriott, Chakala, Andheri East, Mumbai - 400093

DCB BANK LIMITED NOTICE OF 30TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Thirtieth Annual General Meeting ("30th AGM"/AGM") of DCE Bank Limited ("the Bank") will be held on Wednesday, August 06, 2025, at 2:30 p.m. (IST) through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set ou in the Notice of the AGM

Pursuant to the provisions of General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 and 09/2024 dated September 19, 2024 read with General Circular Nos. 14/2020 dated April 08,2020, 17/2020 dated April 13, 2020, 11/2022 dated December 28, 2022, 09/2023 dated September 25, 2023 and 09/2024 dated September 19, 2024 (collectively referred to as "MCA Circulars") in relation to "Clarification on holding of Annual General Meeting (AGM) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM)" and the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Master Circular No. SEBI/HO/ CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 in relation to "Relaxation from compliance with certain provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015" (collectively referred to as "Applicable Circulars") and in relation to relaxation from compliance with certain provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the SEBI Listing Regulations" and Regulation 44 of the Listing Regulations, the Bank has sent Notice of the 30th AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-25 on Monday, July 14, 2025 through electronic mode to all the Members whose e-mail addresses were registered with the Bank/ the Registrar & Transfer Agent ("RTA")/ Depositories as on July 04, 2025.

The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2024-25 is made available on th website of the Bank at www.dcbbank.com and also on the websites of the stock exchanges i.e BSE Limited at www.bseindia.com, the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and the service provider viz. Central Depository Services India Limited ("CDSL") at www.evotingindia.com.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, Regulation 44 of the SEBI Listing Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meetings (SS-2 issued by the Institute of Company Secretaries of India, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the 30th AGM using electronic voting system (remote e-voting/e-voting at AGM) provided by the CDSL

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Bank as on Wednesday, July 30, 2025 ("the Cut-off date")

The remote e-voting period will commence on Saturday, August 02, 2025, at 09.00 a.m. Members can select EVSN No. 250708008 to cast their votes electronically. The remote e voting module shall be disabled by CDSL thereafter. Those Members, who will be present at the AGM through VC/ OAVM facility and dose not cast their votes on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through voting system during the AGM. Members who cast their votes through remote e-voting prior to the AGM can participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again or change their vote at the AGM.

The Shareholders whose name will appear in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-Off date i.e. Wednesday, July 30, 2025 shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as to vote at the AGM. Members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses and any person who acquires shares of the Bank and becomes a Member after dispatch of the 30th AGM Notice and will be holding shares on the Cut-Off Date, are requested to refer to the Notice of the AGM for the process to be adopted for casting their votes through remote e-voting or for attending the AGM and e-voting. The Bank has appointed Ms. Manisha Maheshwari (FCS 13272 & COP 11031) or failing her Mr. Saurabh Somani (ACS 69826 & COP 26495), Partners of M/s, Bhandari & Associates, Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the remote e-Voting / e-Voting process in a fair and transparent manner

Dividend and the 'Record Date':

The Board of Directors of the Bank at its meeting held on April 25, 2025, have recommended a dividend of Rs.1.35 per equity share of face value of Rs. 10/- each for the financial year ended on

The **Record Date** for determining eligibility of members entitled to receive the dividend on equity shares, subject to approval of the shareholders of the Bank at the 30th AGM, was fixed as **July** 04, 2025. The dividend, if approved by the Members shall be paid within the stipulated time period i.e. after August 06, 2025 but before September 04, 2025, to those shareholders whose names were appearing in the Bank's Register of Members/statement of beneficial position received from the National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited at the closure of business hours on July 04, 2025.

Tax on Dividend:

Members are also requested to note that pursuant to the provisions of the Finance Act, 2020, the Bank would be required to deduct tax at source ("TDS") at the prescribed rates in respect of payment of dividend to its Members, resident as well as non-resident, if so, approved by the shareholders of the Bank at the 30th AGM. For more details, Members are requested to refer the dividend related information available in the Notice of the said AGM. All communication in this regard should be sent at dcbtax@in.mpms.mufg.com on or before July 22, 2025.

In case the Bank is unable to pay dividend by electronic mode to Members holding shares in demat mode, due to incorrect/invalid Bank Account details, the Bank shall despatch dividend warrant to such members.

For detailed instructions relating to remote e-voting, e-voting during the AGM, details of joining the meeting through VC/OAVM, etc. please refer to the Notice of the AGM. If you have any queries relating to remote e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800 21 09911. All grievances related to remote e-voting e-voting may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to nelpdesk.evoting@cdslindia.com or call 1800 21 09911.

We look forward for your participation at the 30th AGM of the Bank Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares

Securities and Exchange Board of India (SEBI), vide its Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, has opened a special six-month window, from July 07 2025 to January 6, 2026, for investors to re-lodge physical share transfer requests. This facility is available for Transfer Deeds lodged prior to April 01, 2019, and which were rejected, returned, or not processed due to deficiencies in documents or the process or otherwise

Investors of the Bank, who have missed the earlier deadline of March 31, 2021, are advised to take advantage of this opportunity by furnishing the necessary documents to the Bank's Registrar and Transfer Agent ("RTA") viz. MUFG Intime India Pvt. Ltd (Formerly known as Link Intime India Pvt. Ltd), at C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli West, Mumbai - 400083.

The RTA may be contacted at Tel. No.: 810 811 6767. Fax No.: 022 4918 6060 For DCB Bank Limited Place: Mumbai Rubi Chaturvedi

Date: July 15, 2025 Company Secretary CIN: L99999MH1995PLC089008 Regd. Office: 6th Floor, 601 & 602, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg Lower Parel, Mumbai - 400013 Website: www.dcbbank.com E-mail: investorgrievance@dcbbank.com Tel.: (022) 66187000 Fax: (022) 66589970

DCB BANK



Hindustan Unilever Limited

Registered Office: Unilever House, B. D. Sawant Marg, Chakala Andheri (East), Mumbai - 400 099.

CIN: L15140MH1933PLC002030, Web: www.hul.co.in, Email: levercare.shareholder@unilever.com, Tel: +91 22 5043 2791 / 5043 2792

NOTICE

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on 31st July, 2025 inter-alia, to consider the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2025.

For Hindustan Unilever Limited

Radhika Shah **Company Secretary &** Compliance Officer

Date: 16th July, 2025 Place: Mumbai

Membership No: A19308

The Notice is also available at Investor Relations section of the Company's website www.hul.co.in and corporate announcement section of www.nseindia.com and www.hseindia.com



IFB AGRO INDUSTRIES LIMITED

CIN: L01409WB1982PLC034590 Regd. Office: Plot No-IND 5, Sector-East Kolkata Township, Kolkata-700107 Ph: 033-39849675; Email: complianceifbagro@ifbglobal.com Website: www.ifbagro.in

NOTICE OF SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

NOTICE IS HEREBY GIVEN THAT Securities Exchange Board of India ("SEBI" vide its circular dated July 02, 2025 has introduced a one-time special window for re-lodgement of transfer requests for physical shares.

Pursuant to the said Circular, shareholders who had submitted transfer requests for physical shares prior to April 01, 2019 (the date from which transfer of securities in physical form was discontinued) and whose requests were rejected due to deficiencies are now provided an opportunity to re-lodge such ransfer request.

Eligible shareholders may re-lodge their earlier requests with the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) **C B Management Services (P**) Ltd alongwith requisite documents and rectifying the deficiency, if any, during the one-time special window period i.e from July 07, 2025 till January 06, 2026 Shareholders are informed that pursuant to said circular the securities relodged for transfer shall be issued only in demat mode after following due process for such transfer-cum-demat requests.

Shareholders can send the documents on any addresses given below C B Management Services (P) I td

IER AGRO INDUSTRIES LIMITED The Company Secretary

Regd. Office: Plot No-IND 5, Sector1, East Kolkata Township, Kolkata - 700107 Ph: 033-39849675 Email: complianceifbagro@ifbglobal.com Email: rta@cbmsl.com

Rasoi Court, 5th Floor 20 R. N. Mukherjee Road, Kolkata - 700001 Ph: (033)-69066200

We urge all the shareholders who had submitted transfer requests in the past and are yet to receive transferred shares due to deficiencies, to take benefit of this Special Window introduced in the benefit of the shareholders. The detailed circular is also available on the website of the Company a www.ifbagro.in

For IFB Agro Industries Limited (Kuntal Roy) Company Secretary



Place : Kolkata Date: 15.07.2025

ANDHRA PAPER LIMITED

(Corporate Identity Number: L21010AP1964PLC001008) An ISO 9001:2015, ISO 14001:2015, ISO 45001:2018 Certified Company egistered Office: Rajahmundry - 533 105, East Godavari District, Andhra Pradesh, India Phone: 0883 - 247 1831

Corp. Office: 31, Chowringhee Road, Park Street, Kolkata - 700 016, India Tel: +91-33-7150 0500

Website: www.andhrapaper.com | E-mail: bijaykumar.sanku@andhrapaper.com NOTICE OF THE 61st ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING

NOTICE is hereby given that the 61st Annual General Meeting ('AGM') of the Members of Andhra Paper Limited ('the Company') will be held on Thursday, August 07, 2025 at 02.30 P.M. through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM'), without physical presence of members at a common venue, in compliance with the General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI circular no. SEBI/HO/CED/CED-PoD-2/P/CIB/2024/133 dated October 3, 202 sued in this regard, read with previous circulars issued by MCA & SEBI in this regard. The Annual Report of the Company for the financial year 2024-25 including Notice of 61st AGM has been sent on July 15, 2025 through electronic mode only, to those Members

KFin Technologies Limited ("Kfintech") as on Friday, July 11, 2025 in accordance with MCA and SEBI circulars. Further, in compliance with Regulation 36(1) (b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), a letter is being ent by the company providing the web link for accessing the Annual Report along with notice to those member(s) who have not registered their e-mail IDs. The company shall send

whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agent.

physical copy of the Annual Report along with Notice to those member(s) who has request for the same at aplinvestorrelations@andhrapaper.com and mentioning their Folio No / DP ID and Client ID. 2024 - 25 including 61st AGM Notice of the Company is available he Annual Report vebsite of the Company at https://andhrapaper.com/investor-agm-2025/ and also on the website of Kfintech at https://evoting.kfintech.com. A copy of the same is also available on the websites of the stock exchanges on which the securities of the Company are listed, i.e. at

www.bseindia.com and www.nseindia.com.

n compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rules made thereunder and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and isclosure Requirements) Regulations, 2015, the Company is offering remote e-voting facility to all the Members of the Company before and during the AGM, in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed Kfintech, for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for remote e-voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

. The remote e-voting facility will be available during the following voting period (both days inclusive):

Commencement of remote e-voting 09:00 A.M. on Monday, August 04, 2025 End of remote e-voting

05:00 P.M. on Wednesday, August 06, 2025 Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time and the facility shall

forthwith be blocked. Once the vote on a Resolution has been cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again; b. The facility of remote e-voting system shall also be made available during the Meetin and the Members attending the Meeting and who have not already cast their vote by emote e-voting shall be able to exercise their right during the Meeting;

c. The voting rights of the Members shall be in proportion to the number of shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Friday, August 01, 2025 ('cut-off date'). A person whose name is recorded in the Register of Members/Register of Beneficial Owners as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting before/during the AGM;

d. Dividend: Members may note that the Board of Directors at its meeting held on May 8th 2025, has recommended a dividend of Rs. 1/- per equity share of Rs. 2/- each. The dividend. if approved at the AGM, will be paid within 30 days from the date of AGM, subject t

e. The Board of Directors has appointed M/s. D. Hanumanta Raiu & Co. PCS, as scrutinize he remote e-voting process before the AGM as well as remote e-voting process during the AGM in a fair and transparent manner.

f. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Annual Report including the Notice of AGM electronically, and holds shares as of the cut-off date may obtain the login ID and password by sending e-mail request to emeetings@kfintech.com or may contact on -800-3094-001 (toll free), as provided by Kfintech. However, if he/she is already egistered with Kfintech for remote e-Voting, then he/she can use his/her existing er ID and Password; and a. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM will also be

eligible to participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again.

Registration of e-mail addresses:

Member may send an e-mail request to einward.ris@kfintech.com along with scanned copy of the signed request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and Client Master copy in case of electronic holding / copy of share certificate in case of physical holding for receiving the Annual report including Notice of AGM and the e

For permanent registration of e-mail addresses, the Members holding shares in demat form are requested to update the same with their respective DP and in case of Members holding the shares in physical form are requested to update the same with the Registrar by submitting

Joining the AGM through VC / OAVM

Place: Rajahmundry

Date: 15.07.2025

The information about login credentials to be used and the steps to be followed for attendin the AGM through VC / OAVM are also included in the Notice of the AGM.

Members may either call Kfintech Toll Free Number 1-800-3094-001 or send an e-mail request to: einward.ris@kfintech.com / emeetings@kfintech.com for all queries on evoting, AGM related matters. Alternatively, Members may contact Mr. Ashok Babu Yaramaneni, Manager (Secretarial), Rajahmundry - 533105, East Godavari District, Andhra Pradesh, Telephone No. + 91-883-2562871; E-mail id aplinvestorrelations@andhrapaper.com.

For **andhra paper limited** Bijay Kumar Sanku

BOROSIL® Scientific

BOROSIL SCIENTIFIC LIMITED

(Formerly known as Klass Pack Limited) CIN: L74999MH1991PLC061851

Registered Office: 1101,11th Floor, Crescenzo, G-Block, Plot No. C-38, Opp. MCA Club, Bandra Kurla Complex. Bandra (East). Mumbai – 400 051 **Telephone:** +91-22-6740 6300; **Fax:** +91-22-6740 6514 Website: www.borosilscientific.com; E-mail: bsl.secretarial@borosil.com

INFORMATION REGARDING 34[™] ANNUAL **GENERAL MEETING AND ITS RELATED INFORMATION**

The 34th Annual General Meeting ('AGM') of the Members of the Company will be held through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') on Monday, August 11, 2025 at 3:00 p.m. (IST) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') read with all the applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and the Securities and Exchange Board of India ('SEBI'), to transact the business set out in the Notice calling the AGM.

In compliance with the applicable provisions of MCA and SEBI circulars the Annual Report for the FY 2024-25, including the Notice of the AGM, will be electronically dispatched to all Members holding shares as on Friday, July 11, 2025, whose e-mail addresses are registered with the Company / Registrar and Transfer Agent / Depositories / Depository Participants. Further, pursuant to Regulation 36(1)(b) of SEBI Listing Regulations, the Company will also send letters, inter alia, containing a web-link to access the Annual Report for the FY 2024-25, including the Notice of the AGM, to those Members holding shares as on Friday, July 11, 2025, whose email addresses are not registered with the Company/Registrar and TransferAgent/Depositories/Depository Participants.

The said Annual Report including Notice will also be made available on Company's website at www.borosilscientific.com and on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. The Notice of AGM will also be made available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com, being the agency appointed by the Company for facilitating VC / OAVM and voting by electronic means, including remote e-voting and e-voting during the AGM

('e-voting'). Manner of casting vote(s) through e-voting and attending AGM through VC / OAVM:

Members can cast their votes on the business as set out in the Notice of the AGM through e-voting. The process and manner of attending the AGM through VC / OAVM and e-voting (including e-voting by Members who have not registered their email addresses) will be given in the Notice of the AGM.

Manner of registering/ updating KYC details: Members may note that all the equity shares of the Company are in dematerialised form. Members are requested to register / update KYC details such as PAN (Aadhar linked), Nomination Details, Contact Details (address with PIN, mobile number and email address), Bank Account Details (bank name, branch name, account number and IFS code) and Specimen Signature with the relevant Depository Participants where they maintain their demat accounts

For Borosil Scientific Limited

Saniay Gupta Place : Mumbai Company Secretary & Compliance Officer Date : July 15, 2025 (ICSI Membership No.: A24641)



CIN: L31400WB1986PLC091621 Registered Office: 2A, Shakespeare Sarani, Kolkata - 700 071, India Phone: 033 - 7100 6300, Fax: 033 - 7100 6400 Website: www.ushamartin.com, Email: investor@ushamartin.co.in

NOTICE OF 39TH ANNUAL GENERAL MEETING

In compliance with the relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities Exchange Board of India and other provisions of the Companies Act, 2013 ('Act') and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') the 39th Annual General Meeting ('AGM') of the Company is scheduled to be held on Thursday, 7th August 2025 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means ('VC/OAVM') facility only

on the Company's List of Members as on 4th July 2025 and whose e-mai addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agents ('RTA')/ Depository Participants. A letter providing the web-link and QR code to access the Annual Report 2024-25 including the AGM Notice is also being dispatched to those members who have not registered their email addresses with the Depository Participants/Company/RTA.

National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. The Board of Directors at their meeting held on 12th May 2025,

the date of declaration of the dividend at the AGM. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard-2, the business as stated in the AGM Notice, will be transacted through voting by electronic means i.e. remote e-voting prior to the AGM and e-voting

the Company or in the Register of Beneficial Owners maintained by Depositories as on the cut-off date i.e. 31st July 2025 will be entitled to cast their votes by remote e-voting or e-voting during the AGM. A person who is not a Member or Beneficial Owner on the cut-off date should accordingly

vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during

Any person, who has acquired shares and has become a Member of the Company after despatch of the AGM Notice but before the cut-off date, shall follow the instructions as given under Note No. 24 of the AGM Notice. as available on the websites of the Company, NSDL, BSE and NSE as stated above, for obtaining the login ID and password to access the

the meeting.

Place: Kolkata

Date: 15th July 2025

In case of any queries/grievances with respect to joining the AGM through VC/OAVM or remote e-voting or e-voting during the AGM, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section at www.evoting.nsdl.com or contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL, 3rd Floor, Naman Chamber, Plot C-32, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra - 400 051, Contact No.: 022-4886 7000, Email address: evoting@nsdl.com. Further queries relating to voting by electronic means or resolutions proposed to be passed at the ensuing AGM may be addressed to the Company Secretary

Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical

SEBI pursuant to its Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/ CIR/2025/97 dated 2nd July, 2025, has opened a special window, for a period of six months from July 07, 2025 till January 06, 2026, only for re-lodgement of transfer deeds which were lodged prior to the deadline in the documents/process/or otherwise. Accordingly, such shareholders only, may refer to this Circular available on the website of the Company at https://ushamartin.com/upload/investorrelations/1751451299336.pdf and and re-lodge their requests within the said special window. After following

AND E-VOTING INFORMATION

The Notice convening the 39th AGM has been sent on 15th July 2025 through electronic mode to the Members whose names were appearing

The Annual Report 2024-25 including the AGM Notice are available on the Company's website at www.ushamartin.com and National Securities Depository Limited ("NSDL") e-voting website at www.evoting.nsdl.com. Additionally, the Annual Report 2024-25 including the AGM Notice are also available on the websites of Stock Exchanges i.e., BSE Limited (BSE) and

recommended the payment of Rs. 3/- (Rupees Three only) (300%) per equity share having face value of Re. 1/- (Rupee One only) as final dividend for the financial year ended 31st March 2025. The payment of final dividend is subject to the approval of the shareholders at the ensuing AGM of the Company. The Record date for the purpose of dividend entitlement is 31st July 2025. Dividend will be paid on or after 11th August 2025. The Company shall ensure payment of Dividend within 30 days from

during the AGM. The Company has engaged the services of NSDL for this purpose. Members whose names are recorded in the Register of Members of

treat the AGM Notice for information purpose only. The remote e-voting period begins from 09:00 A.M. (IST) on Monday, 4th August 2025 and ends on 05:00 P.M. (IST) on Wednesday, 6th August, 2025 During this period. Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date, may cast their vote electronically. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time and the same shall be disabled by NSDL thereafter. The members who will be present at the AGM through VC/QAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote e-voting prior to the AGM and are otherwise not barred from doing so. shall be eligible to vote through electronic voting system during the AGM A member may participate in the AGM even after exercising his right to

e-voting facility and joining the AGM.

at email: investor@ushamartin.co.in.

of April 01, 2019 and rejected/returned/not attended to due to deficiency get in touch with the RTA "KFin Technologies Limited" or the Company the due process, securities shall be issued only in demat mode. For Usha Martin Limited

> Manish Agarwal Company Secretary & Compliance Officer

केनरा बैंक Canara Bank 🕸

स्पेशलाईज्ड एसएमई ब्रांच, मुंबई एमआचडीसी अंधेरी (२६७८) : आकृती ट्रेड सेंटर, ऑफिस युनिट क्र. ३, तळ मजला, रोड क्र. ७, मरोळ, एमआयडीसी अंधेरी (पूर्व) मुंबई ४०००९३ **ईमेल**-cb2678@canarabank.com

कब्जा सुचना (कलम १३(४)) (स्थावर मिळकतीसाठी)

न्याअर्थी : निम्नम्वाक्षरीकर्ता हे कॅनग बँकेचे पाधिकत अधिकारी या नात्याने मिक्यरिटाययेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट ५४ सन २००२) (यानंतर सदर ॲक्ट असा उल्लेख) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिट इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **दिनांव** ०६.०५.२०२५ रोजी एक <mark>मागणी सूचना</mark> जारी करून कर्जदार मे. <mark>टीबीएसई हॉटेल्स प्रा</mark>ः लिः आणि हमीदार १) श्री. मिहीर विजय देसाई (संचालक), २) श्री. अमित देवनाथ सिंग (संचालक), ३) श्री. विजयभाई बी. देसाई (संयुक्त मिळकत मालक), ४) श्रीम. दक्षाबेन व्ही. देसाई (संयुक्त मिळकत मालक) यांस सूचनेतील नमूद रक्कम रु. ७,४९,४०,६१६.०२ (रुपये सात कोटी एकोणपन्न **लाख चाळीस हजार सहाशे सोळा आणि दोन पैसे मात्र)** ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासू ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार, हमीदार आ सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्ज त्याला/तिला सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ आणि ९ अन्वये प्रार अधिकारांचा वापर करून ह्या **११ जलै. २०२५** रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीश त्र्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **कॅनरा बँके**च्या **रु** 9,४०,९७,४७५.८० (रुपये सात कोटी चाळीस लाख सत्यान्नव हजार चारशे पंच्याहत्तर आणि ऐंर्श पैसे मात्र) आणि ११.०७.२०२५ पासूनचे त्यावरील व्याज या रकमेच्या भाराअधीन राहील

तारण मत्तांच्या भरणासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात ॲक्टच्या कलम १३ (८) अन्वये कर्जदार आणि हमीदारां[,] लक्ष वेधून घेतले जाते.

स्थावर मिळकतीचे वर्णन

खार पश्चिमचा सीटीएस क्र. ई/६१४, वांद्रे विभाग, मुंबई ४०००५२ धारक तळ + ६ वरील मजर असलेल्या अशोका हिंद को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. च्या मालकीच्या मधु कुंज अशा ज्ञात इमारतीच्या १ल्या मजल्यावरील मोजमापित ६८७ चौ. फू. चटई, फ्लॅट क्र. ०५ चे ते सर्व भाग आपि वेभाग. श्री. विजयभाई बी. देसाई आणि श्रीम. दक्षाबेन व्ही. देसाई यांच्या नावावर उभारित (संयुक्तपणे). मिळकतीच्या सीमाबद्धता : उत्तर: सीटीएस क्र. ६१० आणि ६११, दक्षिण: रस्ता, पूर्व: सीटीएस क्र. ६१५ पश्चिम: सीटीएस क्र. ६१३. सिक्युरिटी इंटरेस्ट आयडी: २०००५१३७४७९८. सेर्साई सिक्युरिटी ॲसेर आयडी: ४०००५१३७७३०५.

दिनांक: १४.०७.२०२५ स्थळ : मुंबई

प्राधिकृत अधिकार्र कॅनरा बँक

प्रपत्रक्र. इ [नियम-१३(१)(ए) पहा)

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी १)

२रा मजला, कुलाबा, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, मुंबई-४००००५ (५वा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१) खटला क्र.: ओए/२२/२०२५

कर्ज वसली न्यायाधिकरण(कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम(४) अंतर्गत समन्स. आयडीबीआय बँक

विरुद्धर मेहल जगणी

(१) मेहल जगणी, डी/डब्ल्यू/एस/ओ-प्रवीणभाई

फ्लॅंट क्र.३०३, ३रा मजला, स्प्रिंग फील्ड, बिल्डिंग सेक्टर १, शांती नगर मीरा रोड पूर्व ठाणे मुंबई

येथील देखील. फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, ओस्टवाल ऑर्किड बिल्डिंग १० सीएचएसएल ऑर्किड फेज २, बेव्हरली पार्क, मीरा रोड पूर्व, नवघर, ठाणे ४०११०७ ठाणे, महाराष्ट्र - ४०११०७ येथे देखीलः आशा एंटरप्राइजेस, शॉप क्र.२, तळ मजला, जुने हनुमान लेन, काळबादेवी रोड, महाराष्ट्र-फ्लॅट क्र.२०२, सी ३, कल्पना बिल्डिंग, सेक्टर ६, शांती नगर, मीरा रोड पूर्व ठाणे, महाराष्ट्र

४०११०७ (२) लक्ष्मी मेहल जगणी

फ्लॅट क्र.३०३, ३रा मजला, स्प्रिंग फील्ड, बिल्डिंग सेक्टर १, शांती नगर मीरा रोड पूर्व ठाणे मुंबई महाराष्ट्र-४०११०७

येथील देखील. फ्लॅट क्र.१०४. १ला मजला. ओस्टवाल ऑर्किड बिल्डिंग १० सीएचएसएल ऑर्किड फेज २, बेव्हरली पार्क, मीरा रोड पूर्व, नवघर, ठाणे ४०११०७ ठाणे, महाराष्ट्र - ४०११०७ येथे देखीलः आशा एंटरप्राइजेस, शॉप क्र.२, तळ मजला, जुने हनुमान लेन, काळबादेवी रोड

येथे देखील: फ्लॅट क्र.२०२, सी ३, कल्पना बिल्डिंग, सेक्टर ६, शांती नगर, मीरा रोड पूर्व ठाणे महाराष्ट्र-४०११०७, मुंबई महाराष्ट्र

समन्स

ज्याअर्थी, वरील नमूद **ओए/२२/२०२५** नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर ०९/०५/२०२^५ रोजी सूचीबद्ध केला होता.

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन **रु. ५३३२४२४/–** च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९ (४) अंतर्गत सदर अर्जावर (जीए) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत:-(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे

- दाखविण्यासाती (ii) मळ अर्जाच्या अन. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त
- अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्या
- मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकर्तींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या
- कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्य विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम

अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा तुम्हाला १८.०८.२०२५ **रोजी दु. १२.१५ वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारान

सादर करण्याचे व प्रबंधकां समीर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक: ०२/०७/२०२५ रोजी दिले.

समन्स जारी करण्याकरीता प्राधिकृत अधिकारांची स्वाक्षरी

टिप: प्रयोज्य नसेल ते वगळावे



प्रंबधक कर्ज वसुली क्र.

BOROSIL® Scientific

बोरोसिल सायंटिफिक लिमिटेड

CIN: L74999MH1991PLC061851 नोंदणीकत कार्यालय: ११०१, ११वा मजला, क्रीसेन्झो, जी-ब्लॉक, प्लॉट नं. सी-३८, एमसीए क्लब समोर, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०० ०५१ फोन क्र.: ०२२-६७४० ६३०० फॅक्स क्र.: ०२२-६७४० ६५१४

वेबसाईट: www.borosilscientific.com; ई-मेल: bsl.secretarial@borosil.com

३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भातील माहिती आणि त्यासंबंधित सूचना

कंपनीच्या सदस्यांची **३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम')**, बोलाविणाऱ्या सूचनेमध्ये देण्यात आलेल्या विषयावर विचार करण्यासाठी कंपनी व्यवहार मंत्रालय ('एमसीए') आणि भारतीय प्रतिभूती विनिमय बोर्ड ('सेबी') ह्यांच्याद्वारे जारी करण्यात आलेल्या लागू असलेल्या परिपत्रकांच्या सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत करण्यात आलेली नियमावली आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमावली, २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स') च्या सर्व लागू असलेल्या तरतुर्दीच्या अनुपालनार्थ **सोमवार, ११ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता (भाप्रवे)** व्हिडिओ कॉन्फरन्स ('व्हीसी')/इतर ऑडियो विज्युअल साधन ('ओएव्हीएम') द्वारे एजीएम घेण्यात येणार आहे.

एमसीए आणि सेबी परिपत्रकांच्या लागू उपबंधांचे अनुपालन करून एजीएमची सूचना अंतर्भूत असलेला, आर्थिक वर्ष २०२४–२५ चा वार्षिक अहवाल, शुक्रवार, ११ जुलै २०१५ रोजी ज्यांची नावे कंपनीकडे/रंजिस्ट्रार ॲन्ड ट्रान्स्फर एजन्टकडे/डिपॉझिटरीजकडे/ डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्सकडे ज्यांचे इमेल अड्रेसिस नोंदविलेले असतील अशा सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात येईल. तसेच, सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या विनियम ३६ (१) (बी) अनुसार, शुक्रवार, ११ जुलै २०२५ रोजी भागधारण करीत असलेल्या परंतु कंपनीकडे/रजिस्ट्रार अन्ड ट्रान्सफर एजन्ट कडे डिपॉझिटरीजकडे/ डिपॉझिटरी पार्टिसपन्ट्सकडे ज्यांचे ईमेल अड्रेसिस नोंदविलेले नाहीत अशा सदस्यांना अन्य बाबींबरोबर एजीएमच्या सूचनेसह आर्थिक वर्ष २०२४–२५ चा वार्षिक अहवाल पाहण्यासाठी वेब-लिंक समाविष्ट असलेली पत्रे कंपनीकडून पाठविली जातील.

सूचनेसह उक्त वार्षिक अहवाल, कंपनीच्या वेबसाइटवर <u>www.borosilscientific.com</u> मध्ये आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ह्यांच्या वेबसाइट्सवर, अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> मध्ये सुद्धा उपलब्ध केली जातील. व्हीसी/ओएव्हीएम सुविधा पुरविण्यासाठी आणि दूरस्य ई–मतदान व एजीएम दरम्यान ई–मतदान (**'ई–व्होटिंग**') समवेत इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारा मतदान करता येण्यासाठी कंपनीने नियुक्त केलेली एजन्सी असलेल्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') ह्यांच्या वेबसाइटवर www.evoting.nsdl.com वर सुद्धा एजीएमची सूचना उपलब्ध करून दिली जाईल.

ई-मतदान द्वारे मतदान करण्याची आणि व्हीसी/ओएव्हीएम माध्यमातून एजीमला उपस्थित राहणााची पद्धत :

एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर सदस्यांना ई-मतदान द्वारे आपले मत नोंदविता येईल. व्हीसी/ओएव्हीएम माध्यमातून एजीएमला हजर राहण्याची आणि ई–मतदानाची (ज्यांनी त्यांचे इमेल अड्रेसिस नोंदविले नाहीत अशा सदस्यांद्वारा ई-मतदानसह) पद्धत व प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत देण्यात येईल.

केवायसी तपशील नोंदणी / अद्ययावत करण्याची पद्धतः

ठिकाणः मुंबई

दिनांकः जुलै १५, २०२५

सदस्यांनी नोंद घ्यावी की कंपनीचे सर्व समभाग हे डिमटेरीअलाईज्ड स्वरूपात आहेत, सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांचा केवायसी तपशील जसे पॅन (आधारशी जोडलेले). उत्तराधिकारी तपशिल, संपर्क तपशिल (पिनकोडसह पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी), बँक खाते तपशिल (बँकेचे नाव, शाखेचे नाव, खाते क्रमांक आणि . आयएफएस कोर्ड) आणि सहीचा नमुना संबंधित डिपॉझिटरी पार्टिसपन्ट्ससोबत नोंदणी/अपडेट करण्याची विनंती करण्यात येत आहे.

> बोरोसिल सायंटिफिक लिमिटेड करीता सही/ संजय गुप्ता कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

(आयसीएसआय सदस्यता क्रमांक : ए२४६४१)

जाहीर सूचना

यादारे सचना दिली जाते की श्री. धर्मेंद वेलजी छेडा, वेलजी भर्मल छेडा यांचे पुत्र, रहिवासी मालकी हक असलेला फ्लॅट क्र. १५, इमारत क्र. १६, चौथा मजला, नवजीवन सीएचएस लि., डॉ. डी. बी. मार्ग, मुंबई ४००००८, क्षेत्रफळ अंदाजे ७२९ चौ.फू. (कार्पेट क्षेत्रफळ) सी.एस. क्र. २५५, ताडदेव विभाग (सदर फ्लॅट) आणि शेयर प्रमाणपत्र क्र. १०५५ अंतर्गत पाच शेअर्स क्र. ४४२१ ते ४४२५ (सदर शेअर्स) यांचे एकमेव मालक आहेत. नोंदणीकृत भेटपत्र दिनांक १५-०७-२०२२ (नोंदणी क्र.बीबीई-४-११६५०-२०२२) नुसार धर्मेंद्र वेलजी छेडा हे सदर फ्लॅट व सदर शेअर्समध्ये १००% हक्क, मालकी व स्वारस्य आपल्या एकट्याच्या नावावर बिनविरोध व निर्विवादपणे धारण करत आहेत.

आता धर्मेंद्र वेलजी छेडा यांनी आपले सद्र फ्लॅट आणि सद्र शेअर्सवरील १००% हक्क व स्वारस्य विक्री, हस्तांतरण व वहिवाट करण्याचे ठरवले असून, खरेदीदारांच्या नावे करारानुसार सर्व अटी व शर्तींसह कोणत्याही अडचण, दावा, मागणी, शुल्क व दायित्वांशिवाय हस्तांतरण करण्याचे ठरवले आहे.

कोणत्याही व्यक्ती, संस्था, बँक किंवा वित्तीय संस्थांनी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने वरील फ्लॅट क्र. १५, इमारत क्र. १६, चौथा मजला, नवजीवन सीएचएस लि. व त्यासंबंधित पाच शेअर्सवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, देवाणघेवाण, हस्तांतरण, ट्रस्ट, भाडेपट्टी, उपभाडेपट्टी, हस्तांतर, कर्ज, गहाण, भेट, हक्क, ताबा, लीव्ह अँड लायसन्स, भाडेकरार, उपभाडेकरार, वारसा, वसीयत, उत्तराधिकार, देखभाल, कौटुंबिक करार/वाटप, न्यायालयीन आदेश / निर्णय, करार / विक्री करार, विक्री दस्त, सामंजस्य करार भागीदारी, मुद्रांक शुल्क अथवा इतर कोणत्याही स्वरूपाचा हक्क, दावा, मागणी असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१४ दिवसांच्या** आत योग्य कागदपत्रांसह लेखी स्वरूपात खालील सहीकर्त्या अधिवक्त्यांकडे आपला दावा सादर करावा. अन्यथा, असे गहीत धरले जाईल की कोणत्याही त्र्यक्तीस, पक्षास, बँकेस सदर फ्लॅट व शेअर्सवर कोणताही हक्क, दावा केंवा मागणी नाही आणि त्यानंतर सदर फ्लॅट क्र. १५, इमारत क्र. १६, चौथा मजला, नवजीवन सीएचएस लि. व वरील शेअर्सचे विक्री व . स्तांतरण कोणताही दावा व मागणी विचारात न घेता पूर्ण केले जाईल. त्यानंतर जर कोणी कोणताही दावा किंवा मागणी केली, तर तो दावा रद्द, मागे घेतलेला, अयोग्य, चुकीचा, अमान्य व कायमस्वरूपी निष्प्रभ समजण्यात येईल.

> व्ही. एन. गोलवाला अँड कंपनी, अधिवक्ते

स्थळ : मंबर्ड दिनांक: १६/०७/२०२५

चेतन व्ही, गोलवाला खरेदीदारांचे वतीने अधिवक्ता

३/५०८, नवजीवन कमर्शियल प्रिमायसेस सोसायटी, डॉ. डी. बी. मार्ग, मंबई - ४००००८ मो.: ९३२२६५४८५० ई-मेल:cvgolwala@gmail.com

(रेग्युलेशन ३३(२) बघावे)

...प्रतिवादी

रजि. ए/डी/स्पोड पोस्ट, दस्तीने न झाल्यास प्रकाशनाद्वारे

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ मुंबई येथे भारत सरकार, वित्त मंत्रालय ३रा मजला, एमटीएनएल भवन, स्ट्रॅण्ड रोड, कुलाबा मार्केट,

कुलाबा, मुंबई - ४००००५ मागणी सूचना

द रिकव्हरी ऑफ डेब्टस अँड बँक्रप्ट्सीच्या २८ आणि आयकर अधिनियम, १९६१ च्या दसऱ्या परिशिष्टाच्या नियम २ अन्वये

आर.पी. क्र. ६२ सन २०२४ इंडियन ओव्हरसीज् बँक

पुढील तारीख : २१/०८/२०२५ ...अर्जदार

विरुद्ध

टोटल टेक्स्टाईल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि अन्य प्रति.

१. टोटल टेक्स्टाईल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (युवक वर्ल्डवाईड प्रायव्हेट लिमिटेड),

२०३/२०४, २रा मजला, ममता हाऊस सीएचएस लिमिटेड, एस. व्ही. रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई - ४०००५० फॅक्टरी येथे

प्लॉट क्र. ई-१३, एमआयडीसी तारापूर इंडस्ट्रीयल एरिया, बोईसर, जिल्हा : ठाणे - ४०१५०१

तरुण समत. १०२, अरोमा रेसिडेन्सी, १४वा मजला, खार (पश्चिम), मुंबई - ४०००५२.

करण टंडन, ६०३. समर्पण कनाकिया स्पेसेस. वेस्टर्न एक्सप्रेस नॅशनल हायवेच्या समोर.

बोरीवली (पश्चिम), मुंबई - ४०००६६ मनोहर समत.

१०, पाल्मिरा, २१वा रस्ता. खार (पश्चिम), मुंबई - ४०००५२

मागणी सूचना

याद्वारे अधिसूचित करण्यांत येते की, टी.ओ.ए. क्र. १६९० सन २०१६ मध्ये सन्माननीय पीठासिन अधिकारी, डीआरटी २, मुंबई यांनी पारित केलेल्या आदेशाने जारी केलेल्या वसुली प्रमाणपत्रानुसार रु. १४,७२,००,५०८.२९ (रुपये चौदा कोटी बहात्तर लाख पाचशे आठ आणि एकोणतीस पैसे मात्र) ही रक्कम तुमच्याकडून थकीत आहे. अर्जदारांना प्रमाणपत्रधारक कर्जदारांकडून रक्कम रु. १४,७२,००,५०८.२९ (रुपये चौदा कोटी बहात्तर लाख पाचशे आठ आणि एकोणतीस पैसे मात्र) सह १३ ऑक्टोबर, २०१४ पासून परिणामांसह वसुलीपर्यंतचे दरसाल १४% दराने प्रलंबित आणि पुढील व्याज संयुक्तपणे आणि वेगवेगळे वसूल करण्याचा अधिकार आहे.

तुम्हाला याद्वारे ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या १५ दिवसांत वरील रकम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात येते आहेत, कसूर केल्यास, रिकव्हरी ऑफ डेब्टस अँड बँक्रप्ट्सी ॲक्ट, १९९३ व त्या अंतर्गत बनवलेले नियम यांच्या अनुषंगाने वसुली केली जाईल.

वरील सदर रकमेव्यतिरिक्त तुम्ही भरावयाचे दायित्व :-

(ए) निष्पादन प्रक्रियेच्या सदर सूचनेनंतर त्विरत सुरू होणाऱ्या कालावधीकिरता देय असे व्याज. (बी) सदर सूचनेच्या बजावणी संबंधात आलेला आणि थकीत रकमेच्या वसुलीकरिता करावयाच्या इतर प्रक्रियेचा सर्व दर, प्रभार आणि खर्च.

(सी) तुम्हाला याद्वारे पुढील प्रक्रियेकरिता २१/८/२०२५ रोजीस दु. ०२.३० वा निम्नस्वाक्षरीकारांसमक्ष हजर राहण्याचा आदेश देण्यात येत आहे.

माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या ११ जुलै, २०२५ रोजी दिले.



सही/-(एस. के. शर्मा) वसुली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई

(T) IDBI BANK

आयडीबीआय बँक लिमिटेड डब्ल्यटीसी कॉम्प्लेक्स. कफ परेड. कलाबा. मंबर्ड - ४०० ००५

विमोचनाच्या सूचनेची पर्यायी बजावणी

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट) च्या कलम १३(८) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (रुल्स) च्या नियम ८(६) अंतर्गत सूचना.

(१) श्रीम. सुनिता गणेश गद्रे, कै. श्री. गणेश (२) श्री. प्रणव गणेश गद्रे, कै. श्री. गणेश गद्रे गद्रे यांची पत्नी (कै. श्री. गणेश गद्रे यांची यांचा मुलगा (कै. श्री. गणेश गद्रे यांची बिगेडजवळ. माहिम. मंबई - ४०००१६.

यशोवर्धन, ले. कोटनीस मार्ग, फायर कोटनीस मार्ग, फायर ब्रिगेडजवळ, माहिम, मुंबई ावाणपाडा, मूलंड पूर्व, मुंबई - ४०००८१. (३) सौ. तन्यमी राजाध्यक्ष, रोहन राजाध्यक्ष

४०००१६. येथे सुध्दाः डी-१३०४, नीलमनगर संस्कार येथे सुध्दाः डी-१३०४, नीलमनगर संस्कार (सी अँड (सी अँड डी) को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, डी) को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, गवाणपाडा मुलुंड पूर्व, मुंबई - ४०००८१.

यांची पत्नी (कै. श्री. गणेश गढे यांची कायदेशीर वारस म्हणून), १/६, गुरुदेव, हातिस्कर मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५.

गहाण मत्तेचे वर्णन

कायदेशीर वारस म्हणुन), एम/१२, कायदेशीर वारस म्हणुन), एम/१२, यशोवर्धन, ले.

. निम्नम्बाक्षरीकारांनी सदर ३० दिवसात तारण मनेचा कब्बा (येथील खालील परिशिषात अधिव विशेषतः नमद्र) विमोचित /परत घेण्यासाठी आणि त्यावरील संविदात्मक दराने पदील व्याज आणि खर्चासह एकत्रित २५ डिसेंबर, २०२२ रोजीस रु. १०४,१५,७३,१४१.३० (रुपये एकशे चार कोटी पंधरा लाख त्र्याहत्तर हजार एकशे एकेचाळीस आणि पैसे तीस मात्र) ची संपर्ण थकबाकी चकर्त करण्याची संधी देवुन ॲक्टच्या कलम १३(८) सहवाचता रुल्सच्या रुल ८(६) अंतर्गत दिनांक . ८.०७.२०२५ रोजीची संदर्भ क्र. आयडीबीआय/एनएमजी-२०२५-२६/ एमईपीआयडीएल १०७७ सूचना जारी केली होती. तथापी, तुम्ही क्र. १ आणि २ यांनी सदर सूचनेची बजावर्ण ाळली/परत केली आहे. सदर जाहीर सूचना ही रुल्सच्या नियम ३(१) सहवाचता नियम ३(३) ल

. त्यामुळे, तुम्हाला सदर सूचनेपासून ३० दिवसात संपूर्ण थकीत दायित्व चुकती करण्यासाठी आणि तारण मत्तेचा कब्जा विमोचित/ परत घेण्यासाठी सदर सूचनेद्वारे बोलाविण्यात येत आहेम कसू केल्यास आम्हाला पुढील कोणत्याही संदर्भशिवाय आयडीबीआय बँकेच्या हितासाठी आवश्यक त्य कोणत्याही पद्धतीन सदर तारण मत्तेच्या विक्रीची कार्यवाही करण्याचे स्वातंत्र राहील.

तम्ही पढे नोंद घ्यावी की. ॲक्टच्या कलम १३(१३) नसार तम्हाला आमच्या लेखी पर्व संमतीशिवार कोणतीही तारण मत्ता विक्री. भाडेपट्टा किंवा अन्यथा (व्यवसायाचा सर्वसाधारण भाग वगळन) मार्गा तारण मत्ता निकाली काढणे किंवा व्यवहार करणे किंवा हस्तांतर करण्यापासन प्रतिबंध करण्यात येत आहे. कृपया नोंद घ्यावी की, सदर प्रकाशन हे कायद्यानुसार तुमच्या विरोधात आयडीबीआय बँव लिमिटेडला उपलब्ध असलेल्या सर्व हक आणि उपायांना बाधा येऊ न देता आहे.

तारण मत्तेचे परिशिष्ट

. . महाराष्ट्र राज्यातील संयुक्त उपनिबंधक, बारामती, जिल्हा - पुणे येथील यांच्या अधिकारितेमधील आणि जिल्हा परिषद् पुणे, तालुका पंचायत समिती बारामती, ग्रामपंचायत ढकले च्या हद्दीतील गाव-ढकले. तालका - बारामती. जिल्हा - पणे येथे स्थित आणि वसलेली गट क्र. ८४ मध्ये समाविष्ट मोजमापित ७ हेक्टर ७७ आर + पोट खरबा ०० हेक्टर ६७ आर एकूण मोजमापित ८ हेक्टर ४४ आ शेत जमीन म्हणजेच स्थावर मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग आणि खालीलप्रमाणे सीमाबध्द पुर्वेला किंवा त्या दिशेने द्वारे : गट क्र. ८५, (बी) दक्षिणेला किंवा त्या दिशेने द्वारे : ओढा (सी) **पश्चिमेला किंवा त्या दिशेने द्वारे :** गट क्र. ८३ आणि ७९, (डी) **उत्तरेला किंवा त्या दिशेने** द्वारे : करहवागज शिव, सह एकत्रित त्यावरील बांधलेले आणि/किंवा बांधण्यात येणाऱ्या सव इमारती, संरचना आणि शेडस् आणि त्यावरील जमिनीशी जोडलेला प्लांट आणि मशिनरी किंवा जिमनीशी जोडलेले किंवा बसवलेले काहीही आणि त्याचा प्रत्येक भाग आणि त्यावरील ासवलेले/बसवण्यात येणारे फर्निचर आणि फिक्चर्स.

महाराष्ट्र राज्यातील संयुक्त उपनिबंधक, बारामती, जिल्हा - पुणे येथील यांच्या अधिकारितेमधील आणि जिल्हा परिषद पुणे, तालुका पंचायत समिती बारामती, ग्रामपंचायत ढकले च्या हद्दीतील गाव-ढकले, तालुका - बारामती, जिल्हा - पुणे येथे स्थित आणि वसलेली गट क्र. ८५ मध्ये समाविष्ट मोजमापित १ हेक्टर ७९ आर + पोट खरबा ०० हेक्टर २० आर एकूण मोजमापित १ हेक्टर ९९ आ शेत जमीन म्हणजेच स्थावर मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग आणि खालीलप्रमाणे सीमाबध्द पुर्वेला किंवा त्या दिशेने द्वारे : गट क्र. ८६, (बी) दक्षिणेला किंवा त्या दिशेने द्वारे : गट क्र. ८४ . आणि ओढा, (सी) **पश्चिमेला किंवा त्या दिशेने द्वारे :** गट क्र. ८८४, (डी) <mark>उत्तरेला किंवा त्या</mark> **दिशेने दारे :** करहवागज शिव. सह एकत्रित त्यावरील बांधलेले आणि /िकंवा बांधण्यात येणाऱ्या सर्व इमारती, संरचना आणि शेडस् आणि त्यावरील जिमनीशी जोडलेला प्लांट आणि मशिनरी किंवा जिमनीशी जोडलेले किंवा बसवलेले काहीही आणि त्याचा प्रत्येक भाग आणि त्यावरील बसवलेले /बसवण्यात येणारे फर्निचर आणि फिक्चर्स.

ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकार्र आयडीबीआय बँक लिमिटेड दिनांक : ०७.०६.२०२५

XMSE मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः २०५(अ), दुसरा मजला, पिरामल अगस्त्य कॉर्पोरेट पार्क कमानी जंक्शन र् एलबीएस रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई - ४०००७० दूरध्वनी. ९१ २२ ६१९२ ९००० वेबसाइट: www.msei.in / ईमेल आयडी: Secretarial@msei.in कॉर्पोरेट ओळख क्रमांक (CIN): U65999MH2008PLC185856

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान माहिती

मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ("कंपनी") च्या भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा ("EGM") व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ("VC") / इतर हकश्राव्य माध्यमांद्वारे ("OAVM"), प्रत्यक्ष गणपूर्तीशिवाय सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे विशेष व्यवहार करण्यासाठी गरुवार, 7 ऑगस्ट, 2025 रोजी दपारी 3 30 वाजुना (भारतीय वेळेनसार) 205 (ए). दसरा मजला, पिरामल अगस्त्य कॉर्पोरेट पार्क, कमानी जंक्शन, एलबीएस रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई - 400070, आयोजित केली जाईल.

सभेची सूचना बुधवार, 16 जुलै 2025 रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीच्या सर्व भागधारकांना पाठविली जात आहे ज्यांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडे नोंदणीकृत आहेत. सभेची सूचना कंपनीच्या https://www.msei.in/about-us/announcements येथील संकेतस्थळावर आणि नॅशनल सर्व्हिसेस डिपॉझिटरीज लिमिटेड ("NSDL") https://www.evoting.nsdl.com च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

NSDLने पुरविलेल्या ई-मतदान सेवेद्वारे पुढील कालावधीत कंपनीने आपल्या सदस्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

रिमोट ई-मतदानाची सुरुवात: सोमवार, 4 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9:00 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) बुधवार, 6 ऑगस्ट 2025 संध्याकाळी 5:00 वाजे पर्यंत (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

त्यानंतर NSDL द्वारे रिमोट ई-मतदान मतदानासाठी अक्षम केले जाईल आणि भागधारकांन या तारखेनंतर आणि वेलेनंतर मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नादी तमेच ज्य सदस्यांनी ई-व्होटिंगद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी मतदान केलेले नाही, अशा सदस्यांसाठी -व्होटिंगची सुविधाही विशेष सर्वसाधारण सभेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कट ऑफ दिनांकानसार भागधारक NSDL ने प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मचा वापर

करून VC द्वारे विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतील. ई-व्होटिंग आणि VC च्या माध्यमातून सहभागी होण्याच्या सविस्तर सूचना विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत. विशेष सर्वेसाधारण सभेची सूचना पाठवल्यानंतर आणि कट ऑफ तारखेपर्यंत समभाग धारण

करणारी कोणतीही व्यक्ती विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस डाऊनलोड करू शकते आणि विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत् नमूद केल्याप्रमाणे रिमोट ई-व्होटिंग / EGM VC/ ई-मतदानाद्वारे उपस्थित राहण्याच्या प्रक्रियेचे अनुसरण करू शकते. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदाँन करण्यासंदर्भात काही प्रश्न आणि/अथवा तक्रार असल्यास सदस्यांनी https://www.evoting.nsdl.com (NSDL वेबसाइट) च्या डाउनलोड विभागात उपलब्ध मदत आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि ई-मतदान वापरकर्ता मॅन्युअलचा संदर्भ

घ्यावा किंवा NSDL, 301, 3रा मजला, नमन चेंबर्स, G ब्लॉक, प्लॉट नं. C-32, बीकेसी, मुंबई - 400 051 किंवा 1800-21-09911 /022-4886 7000 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा किंवा evoting@nsdl.co.in आणि helpdesk-evoting@cdslindia.com क्रमांकावर विनंती पाठवावी डिपॉझिंटरी अर्थात NSDLआणि CDSL द्वारे लॉग-ईनशी संबंधित कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी वैयक्तिक सदस्यांसाठी मदत कक्ष

लॉग-ईन प्रकार	मदुत कक्ष तपशील				
NSDL कडे असणाऱ्या सिक्युरिटीज	लॉग-ईन मध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास NSDL मदत कक्षाला evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून संपर्क साधावा किंवा टोल फ्री नंबर: 022-4886 7000 वर संपर्क करावा				
CDSL कडे असणाऱ्या सिक्युरिटीज	लॉग-ईन मध्ये कोणहीती तांत्रिक समसया असणारे सदस्य helpdesk.evoting@cdslindia.com विनंती पाठवून CDSL मदत कक्षाशी किंवा 1800-21-09911 वर संपर्क सांधू शकतात				
} }~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~					

मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडसाठी मंडळाच्या आदेशाने सही/-ठिकाण: मुंबई तारीख: 16 जुलै 2025 प्रमुख – विधी आणि कंपनी सचिव सदस्यत्व क्रमांक F8496

फॉर्म ए जाहीर उदघोषणा (इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्यशन प्रोसेस

फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ६ अन्वये) पेनटेक मेटल्स लिमिटेड च्या धनकोंच्या माहीतीकरीत

	संबंधित तपशील				
१	कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव	पेनटेक मेटल्स लिमिटेड			
2	कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख	09.80.3088			
m	कॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित/ नोंदणीकृत आहे ते प्राधिकरण	कंपनी प्रबंधक- मुंबई, कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत			
Х	कॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर/ लिमिटेड लायाबिलिटी आयडेन्टिफिकेशन नंबर	बु१९०९एमएच२०१४पीएलसी२५८६१८			
ч	कॉर्पोरेट कर्जदाराच्या नोंदणीकृत कार्यालय व मुख्य कार्यालय (असल्यास) ह्यांचा पत्ता	नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र. ५०७, ५वा मजला, दि समिट बिझनेस बे, अंधेरी, ए.के. रोड, गुंदवली, सिनेमॅक्स समोर, अंधेरी, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००९३			
ξ	कॉर्पोरेट कर्जदाराच्या बाबतीत नादारी सुरू होण्याची तारीख	१४.०७.२०२५			
9	नादारी निर्णय प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख (१८० दिवस)	१०.०१.२०२६			
۷	अंतरिम निर्णय व्यावसायिक म्हणून कृती करणाऱ्या नादारी व्यावसायिकाचे नाव आणि नोंदणी क्रमांक	दिमी मुंद्रा नोंदणी क्र.: आयवीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०२८४५/२०२३- २०२४/१४३६६			
٩	बोर्डाकडे नोंदणीकृत अंतरिम निर्णय व्यावसायिकांचा पत्ता आणि ई-मेल	नोंद. पत्ता: ए-१०९, जे/१, १ला मजला, श्रम सिध्दीविनायक प्रिमायसेस सोसायटी, वडाळा ट्रक टर्मिनल, वडाळा पूर्व, मुंबई शहर, महाराष्ट्र, ४०००३७ इंमेल: ip_dipti@gmail.com			
१०	अंतरिम निर्णय व्यावसायिकांशी दळणवळण करण्याकरिता वापरावयाचा पत्ता आणि ई-मेल	कार्यालयाचा पत्ता- ४था मजला, ओरिएंटल मॅन्शन बिल्डिंग, मादाम कामा गेड, डॉ. आंबेडकर पुतळा चौक क्षेत्र, कुलावा, मुंबई, महाराष्ट्र ४००००१ इंमेल:cirp.pentech@gmail.com			
११		३०/०७/२०२५ (जाहीर सूचनेच्या तारखेपासून १४ दिवस)			
१२	अंतरिम निर्णय व्यावसायिकांनी निश्चित केलेले कलम २१ च्या पोट-कलम (६ ए) च्या खंड (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, असल्यास	प्रयोज्य नाही.			
१३	एका वर्गातील धनकोंचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून कृती करण्यासाठी ठरलेल्या नादारी व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्गासाठी तीन नावे)	प्रयोज्य नाही.			

(बी) प्राधिकृत प्रतिनिधींचे तपशील येथे उपलब्ध आहेत: (बी) प्रयोज्य नाही याद्री सूचना रेण्यांत येते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ यांनी १४.०७.२०२५ रोजीस पेनटेक मेटल लिमिटेड ची एक कॉपरिट नादारी निराकरण प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. पेनटेक मेटल्स लिमिटेड च्या धनकोंना याद्वारे नोंद क्र. १० समोरील पत्त्यावर अंतरिम निराकरण व्यावसायिकांकडे ३०.०७.२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करण्यास सांगण्यात वेते.

वेत्तीय धनकोंनी फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांच्या दाव्यांचा पुरावा सादर करावा. अन्य सर्व धनको व्यक्तीशः, टपालाने किंव इलेक्ट्रॉनिक माध्यमातृन पुराव्यासह दाने सादर करू शकतात. नोंद क्र. १२ समोर सृचिबद्ध केल्याप्रमाणे एखाद्या वर्गातील वित्तीय धनकोंनी फॉर्म सीए मधील (एनए) वर्गाचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून कृती करण्याकरिता नोंद क्र. १३ समोर सूचिबद्ध केलेल्या तीन नादार व्यावसायिकांमधून प्राधिकृत प्रतिनिधींची त्यांची पसंत

विप्ती मुंद्रा, पेनटेक मेटल्स लिमिटेड (सीआयआरपी मध्ये) चे अंतरिम निराकरण व्यावमायिव आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०२८४५/२०२३<u>-</u>२०२४/१४३६६

एएफए वैधता: ३१-डिसेंबर-२५ पर्यंत नोंदणीकृत पत्ता: ए-१०९, जे/१, १ला मजला, श्रम सिध्दीविनायक प्रिमायसेस सोमायरी वडाळा ट्रक टर्मिनल, वडाळा पूर्व, मुंबई शहर, महाराष्ट्र, ४०००३७ ठिकाण : मुंबई ईमेल: ip.dipti@gmail.com

सार्वजनिक सूचना सर्वसामान्य जनतेस हे कळविण्यात येते की आमचे अशिल, श्रीमती अँड्रेमारिया रँडॉल्फ वाझ

''मालकीण'') यांच्याकडून लोढा सुप्रिमस २, या ठिकाणी, पाचपाखाडी, ठाणे येथे स्थित काही परिसर प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत आहेत. सदर इमारत महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडन लीजहोल्ड स्वरूपात असलेल्या जिमनीवर उभी आहे. आमचे अशिल प्राप्त करू इच्छित असलेली ही जागा खालीलप्रमाणे प्रथम अनुसूची, दुसरी अनुसूची आणि तिसरी अनुसूचीमध्ये अधिक तपशीलवार वर्णन करण्यात आलेली असून त्यांना अनुक्रमे "प्रथम परिसर'', ''द्सरा परिसर'' व ''तिसरा परिसर'' असे संबोधले जाईल. प्रथम परिसर, दसरा परिसर आणि तिसरा परिसर यास एकत्रितपणे ''सदर परिसर'' असे संबोधले जाते. ु मालकीण यांनी आमच्या अशिलाकडे असे दर्शविले आहे की, त्या सदर परिसरावर आणि त्याच्या प्रत्येक भागावर पर्णतः मक्तपणे व कोणत्याही अडथळ्याशिवाय हक्कप्राप्त आहेत. त्यामळे. कोणीही व्यक्ती/व्यक्तींनी सदर परिसरावर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर. किंवा सदर परिसरासंबंधी मालकीण यांचे हक, मालकी किंवा स्वारस्य यावर वारसा, ताबा, संयुक्त करार, हस्तांतरण, भेट, भाडेपट्टा, भाडेकरार, भाडेधारक हक्क, तारण, विश्वास, देखभाल, हक्कमार्ग, विक्री, हस्तांतरण, तारण, जामीन, गहाण, विनिमय, कर्ज, आगाऊ रक्कम, कौटुंबिक तडजोड, स्थगन आदेश किंवा कोणत्याही न्यायालयाचा, न्यायाधिकरणाचा, महसल किंवा वैधानिक प्राधिकरणाचा किंवा पंचायतीचा निर्णय, आदेश, डिक्री किंवा पुरस्कार यामधून किंवा कोणत्याही करार/डीड, परवाना, दावा किंवा मागणीच्या आधारे (कोणत्याही वादात प्रलंबित असो किंवा अन्यथा) असे कोणतेही हक्क, दावा, स्वारस्य असल्यास, ते या नोटीसच्या प्रसिद्धी दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात व त्यासंबंधित सर्व कागदपत्रांच्या प्रतीसह, आमच्या कार्यालयात कळवावे. अन्यथा, असे समजले जाईल की, असे सर्व हक्क, दाने किंवा मागण्या त्यागलेल्या आहेत आणि आमचे अशिल कोणत्याही अशा दान्यांचा संदर्भ

वर उल्लेखित प्रथम अनुसूची (प्रथम परिसराचे वर्णन)

न घेता सदर परिसराचे विक्री व्यवहार पुढे सुरू ठेवण्यास पात्र असतील.

'लोढा सप्रिमस २'' या इमारतीच्या ४ था मजल्यावरील युनिट क्र. ४०१, ज्याचे क्षेत्रफळ अंदाजे १,६३१ चौ. फूट कार्पेट क्षेत्रफळ असून, रोड क्रमांक २२, वागळे इस्टेट, पाचपाखाडी, ठाणे येथे स्थित आहे आणि सुप्रिमस ठाणे कमर्शियल प्रिमाइसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांनी दिलेले संबंधित समभाग व इमारतीच्या पोडियममध्ये असलेले ३ (तीन) कव्हर्ड पार्किंग क्रमांक पीओ-३३९, पीओ-३४० आणि पीओ-३४१ यासह. वर उल्लेखित दसरी अनुसूची

(दसऱ्या परिसराचे वर्णन) 'लोढा सुप्रिमस २'' या इमारतीच्या ४ था मजल्यावरील युनिट क्र. ४०२, ज्याचे क्षेत्रफळ

अंदाजे १,४६० चौ. फूट कार्पेट क्षेत्रफळ असून, रोड क्रमांक २२, वागळे इस्टेट, पाचपाखाडी, ठाणे येथे स्थित आहे आणि सुप्रिमस ठाणे कमर्शियल प्रिमाइसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांनी दिलेले संबंधित समभाग व इमारतीच्या पोडियममध्ये असलेले २ (दोन) कव्हर्ड पार्किंग क्रमांक पीओ-३३७ आणि पीओ-३३८ यासह.

वर उल्लेखित तिसरी अनुसूची (तिसऱ्या परिसराचे वर्णन) 'लोढा सुप्रिमस २'' या इमारतीच्या ४ था मजल्यावरील युनिट क्र. ४०३, ज्याचे क्षेत्रफळ

अंदाजे १,९३९ चौ. फूट कार्पेट क्षेत्रफळ असून, रोड क्रमांक २२, वागळे इस्टेट, पाचपाखाडी, ठाणे येथे स्थित आहे आणि सुप्रिमस ठाणे कमर्शियल प्रिमाइसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांनी दिलेले संबंधित समभाग व इमारतीच्या पोडियममध्ये असलेले ३ (तीन) कव्हर्ड पार्किंग क्रमांक पीओ-३३४, पीओ-३३५ आणि पीओ-३३६ यासह. दिनांक : १६ जुलै, २०२५

> कु. अनुजा केडिया सीनियर पार्टनर मेसर्स. परिनाम लॉ असोसिएटस.

१३ वा मजला, एक्सप्रेस टॉवर्स, निरमन पॉईंट, मुंबई ४०००२१

[नियम-१३(१)(ए)पह

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी १) २रा मजला, कुलाबा, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, मुंबई - ४०० ००५. (५वा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१)

खटला क्र.: ओए/२१/२०२५ कर्ज वसूली न्यायाधिकरण (कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम (४) अंतर्गत समन्स. आयडीबीआय बँक लिमिटेड

> विरुद्ध केतन मासवकर

(१) केतन मासवकर डी/डब्ल्यू/एस/ओ- दत्ताराम १०, श्री कृष्ण अपार्टमेंट, नारंगी रोड, बप्पा सीताराम, कोकण नगर, विरार पूर्व, पालघर ठाणे, महाराष्ट्र -४०१३०५, मुंबई, महाराष्ट्र.

न्तराष्ट्र २०८२४ न, जुण्ड, नलराष्ट्र. तसेच येथे पर्तर इत ३०१, ३रा मजला, बी विंग, पार्थ अपार्टमेंट, पार्थ को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमि., विरार पश्चिम, वसई पालघर, पालघर, महाराष्ट्र –४०१३०३. तसेच येथे आर क्र. १५, केशव विष्णू, साई बाबा मंदिर, सहारा रोड, अंधेरी पूर्व, मुंबई, मुंबई महाराष्ट्र -४०००९९. महाराष्ट्र - ४००० ५ ५. **तसेच येथे.** इंडिफ्यूजन ॲपेर्ल्स प्राय. लिमि., युनिट क्र. १३१, पहिला मजला, इन्फिनिटी मॉल.

मालाड पश्चिम, मुंबई महाराष्ट्र -४०००४६ समन्स

त्याअर्थी, वरील नमूद **ओए/२१/२०२५** नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर **०९/०५/२०२५** रोजी मूचीबद्ध केला होता. सूचाबद्ध कला काम. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २९१५२६३/ – च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९ (४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्य

ऑक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत:-(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे

दाखविण्यासाठी: ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकर . आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे :

 आ)। भिळकतिया जनिए उत्तरा अजिरा सुनावणी आणि निकाल प्रतीवत असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मतांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मञ्जाव करण्यात आला आहे. iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची

. आणि/किंवा मूळ अर्जाच्या अन्. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतन रोकड

ज्यवताचा जा नामां जानकार्या जा जायता तारण मात्रिका जानकार्या विकास किया जायता है। इसलित्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तावर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. ाम्हाला <mark>१८.०८.२०२५ रोजी दुपारी १२:०० चा</mark>. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर हरण्याचे व <mark>प्रबंधकांसमो</mark>र हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर

ननावणी होऊन निकाल दिला जाईल.

स्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

For Paper Book follow the following URL https://cis.drt.gov.in/drtlive/paperbook.php?ri=202562860630

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक: ३०.०६.२०२५ रोजी दिले समन्स जारी करण्याकरीता प्राधिकृत अधिकारांची स्वाक्षर

टीप – जे लागू नसेल ते काढून टाका.

मुंबई डीआरटी क्र. ।,

फॉर्म ए

जाहीर उदघोषणा (इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्यशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्यलेशन्स. २०१६ च्या रेग्यलेशन ६ अन्वये)

हेम इन्फ्रास्टक्चर ॲण्ड प्रॉपर्टी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंच्या माहीतीकरीता

संबंधित तपशील लिमिटेड कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख २७/०२/२००६ कॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित/ नोंदणीक् आरओसी मुंबई आहे ते प्राधिकरण यु४५२००एमएच२००६पीटीसी१६००४८ लिमिटेड लायाबिलिटी आयडेन्टिफिकेशन नंबर कॉर्पोरेट कर्जदाराच्या नोंदणीकृत कार्यालय व मुख्य १४०१, टॉवर बी, १४वा मजला, पेनिनसुला बिझनेस पार्क कार्यालय (असल्यास) ह्यांचा पत्ता गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई- ४०००१३. कॉर्पोरेट कर्जदाराच्या बाबतीत नादारी सुरू होण्याची तारीख नादारी निर्णय प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख १०-०१-२०२६ अंतरिम निर्णय व्यावसायिक म्हणून कृती करणाऱ्या नादारी व्यावसायिकाचे नाव आणि नोंदणी क्रमांक नोंदणी क्रमांक: आयबीबीआय/आयपीए-००३/आयपी-एन००४५७-सी०१/२०१७-२०१८/१११०२ बोर्डाकडे नोंदणीकृत अंतरिम निर्णय व्यावसायिकांचा पत्ता आणि ई-मेल ए५१. आशित सीएचएस. आझाट रोड. एच बी गावडे मार्ग. स्टॅनबर्ग इस्टेट, जुहु कोळीवाडा, मुंबई, महाराष्ट्र– ४०००४९ ईमेल: jhunjhunwala.rajesh@gmail.com अंतरिम निर्णय व्यावसायिकांशी दळणवळण ए५१, आशित सीएचएस, आझाद रोड, एच बी गावडे मार्ग, स्टॅनबर्ग इस्टेट, जुहु कोळीवाडा, मुंबई, महाराष्ट्र- ४०००४९ इमेल: heminfra.cirp@gmail.com दावे सादर करण्यासाठी अंतिम तारीख 26-06-2024 अंतरिम निर्णय व्यावसायिकांनी निश्चित केलेले कलम प्रवर्ग अजून ज्ञात नाही २१ च्या पोट-कलम (६ ए) च्या खंड (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, असल्यास एका वर्गातील धनकोंचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून कृती अजुन ज्ञात नाही करण्यासाठी ठरलेल्या नादारी व्यावसायिकांची नावे (बी) प्राधिकृत प्रतिनिधींचे तपशील येथे उपलब्ध

याद्वारे सूचना देण्यांत येते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण यांनी १४-०७-२०२५ रोजीस **हेम इन्फ्रास्ट्रक्चर ऑण्ड प्रॉपर्टी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड** ची एक कॉपॉरेट नादारी निराकरण प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. **हेम इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड प्रॉपर्टी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड**च्या धनकोंना याद्वारे नोंद क्र. १० समोरील पत्त्यावर अंतरिम निराकरण व्यावसायिकांकडे २८.०७.२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करण्यास

वेत्तीय धनकोंनी फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांच्या दाव्यांचा पुरावा सादर करावा. अन्य सर्व धनको व्यक्तीशः, टपाल किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पुराव्यासह दावे सादर करू शकतात.

दाव्यांच्या खोटी किंवा दिशाभूल करणारे पुराव्यांच्या सादरीकरण दंडास पात्र असेल

राजेश झुनझुनवाल दिनांक : १५.०७.२०२५ ठिकाण : मुंबई आयबीबीआय/आयपीए-००३/आयपी-एन००४५७-सी०१/२०१७-२०१८/१११०२



०१९४७५११००००१२७)

तुर्भे शाखा : दुकान क्र.१,२,३,४, आयकोनो वन वर्ल्ड सेंटर, प्लॉट २१, सेक्टर २३/२४, तुर्भे, नवी मुंबई- ४००७०५. दू.: ०२२-२७८३२३ ४५/४१ आयएफएससी: बीकेआयडी०००००४४, स्विफ्ट बीकेआयडीआयएनबीबीटीआरबी ईमेल: Turbhe.Navimumbai@bankofindia.co.in,

निराकरण व्यावसायिकाचे नाव आणि सही

संद क्र. टीआरबी/२०२५–२६/केजे/७९

१) श्री. अजय भाऊ चिकणे र-टाईप १३७, खोली क्र. १, सेक्टर २१, तुर्भे, आयसीएल स्कूलजवळ, नवी मुंबई- ४००७०३. २) श्रीम. निर्मला भाऊ चिकणे

वेबसाईट: www.bankofindia.co.in

ए-टाईप १३७, खोली क्र. १, सेक्टर २१, तुर्भे, आयसीएल स्कूलजवळ, नवी मुंबई- ४००७०३. महोदय सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना मच्या विनंतीनुसार बँकेने रु. ३४,०८,०००.०० च्या एकूण रकमेकिरता विविध पत सुविधा तुम्हाल

बँकेमार्फत मंजूर केले. आम्ही आमच्याद्वारे मंजूर केलेल्या पतसुविधा आणि सूचनेरोजीस त्या अंतर्गत थकीत रकमेचा तपशील येथे खाली देत आहोत:-खात्याचे नाव मंजूर मर्यादा (₹ यात) १) श्री. अजय भाऊ ₹8,0८,000.00 ३९,७२,८७३.३ (खाते क्रमांक: चिकणे

२) श्रीम. निर्मला

बँकेने मंजूर केलेल्या वरील सदर पत सुविधा खालील मत्ता/ तारणाने सुरक्षित केल्या आहेत. (बॅकेकडे भारीत मत्ता/मिळकतींचे तपशील) :-(ए) समन्यायी गहाण मिळकत स्थित येथे: फ्लॅट क्र. १२०२, १२वा मजला, इमारत क्र. एल१०, स्वप्नपूर्त हाऊसिंग स्कीम, सेक्टर ३६, खारघर- ४१०२१०.

तुम्ही सदर पतसुविधेअन्वये बँकेला तुमच्या थकबाकी रकमेची परतफेड करण्यात तुम्ही कसूर केल्याने आम्ही रिझर्व्ह

. बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार/निर्देशांप्रमाणे **२८–सप्टेंबर–२०२३** पासून तुमच्य खात्याचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिंग ॲसेट केले आहे. वरील कारणांमुळे याद्वारे आम्ही तुम्हाला वरील ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये सूचना जारी करून ह्या सूचनेच्या तारखेपासून ६० **दिवसांच्या** कालावधीत बँकेने केलेला मासिक आधारे चक्रवाढीने त्यावरील पुढील व्याजाने **₹** ३९,७२,८७३.३ (कंत्राटी दराने सूचनेच्या तारखे पर्यंत देय) सह आणि तुमच्याकडून प्रदानापर्यंत बँकेद्वारे उपार्जित सव परिव्यय, प्रभार आणि खर्च अशी रक्कम बँकेला अदा करून तुमचे सर्व दायित्व निभावण्यास सागत आहोत, कसू

केल्यास कृपया ध्यानात ठेवावे की, आम्ही वर वर्णन केलेल्या तारण मत्तांविरुद्ध सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्श

ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३ अन्वर बँकेला प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून कारवाई करू. त्याच्या खर्च आणि परिणामांची जोखीम सर्वस्व तुमची असेल. आम्ही जेव्हा उपरोक्त कालावधीत परतफेड आणि तारण मत्तांचे विमोचन होईपर्यंत प्रयोज्य दराने व्याज. बँकेल आलेले सर्व खर्च, आकार आणि परिव्यय यासह एकत्रितरित्या बँकेच्या संपूर्ण थकबाकीचे प्रदान करून तुमचे दायित्व निभावण्यास तुम्हाला सांगत आहोत, कृपया महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावी की, सरफैसी ॲक्टच्या कलम् १३(८) प्रमाणे, तारण मत्तांचे विमोचन करण्याचा अधिकार, तुम्हाला केवळ, तारण मत्तांचे भाडेपट्टा, अभिहस्तांकर

किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्यासाठी खाजगी कराराने किंवा जनतेकडून दरपत्रके किंवा निविदा मागवून किंवा जाहीर लिलावासाठीची सूचना प्रकाशित होण्याच्या तारखेपर्यंतच उपलब्ध असेल. वर वर्णन केलेल्या अधिकारांचा वापर करून रोकड झालेल्या रकमेतून प्रथम आम्हाला आलेला सर्व खर्च, आका व परिव्यय आणि/किंवा त्याच्याशी निगडित कोणताही खर्च भागवला जाईल आणि नंतर वर वर्णन केल्याप्रमाणे सदर सूचनेच्या तारखेपासून संविदात्मक दराने व्याजासह बँकेची येणे थकबाकी भागविण्यात येईल आणि बँकेची संपूर्ण येणे (कर्जदार किंवा जामीनदार म्हणून बँकेला तुमच्याकडून येणे असलेल्या अन्य कोणत्याही थकबाकीसह

रक्कम वसूल केल्यानंतर कोणतीही रक्कम शिल्लक राहिल्यास तुम्हाला प्रदान केली जाईल तारण मत्तांविरुध्द सदर अधिकार वापरून रोकड केलेल्या रकमेतून सदर थकबाकी संपूर्ण न भरल्यास, आम्ही तुमच्याकडून सर्व खर्च, इ. सह उर्वरित रक्कम वसूल करण्याकरिता तुमच्या अन्य मत्ता व तुमच्याविरुध्द कर्ज वसुर्ल -न्यायाधिकरण/ न्यायालयासमोर कायदेशीर/ वसुली प्रक्रीया कारवाई करण्याचे आमचे अधिकार राखून ठेवत

कृपया ध्यानात ठेवावे की, उपरोक्त ॲक्टच्या पोट-कलम (१३) नुसार, ह्या सूचनेच्या प्राप्तीपश्चात, तुम्हाला ह्य सूचनेत उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तेचे विक्री, भाडेपट्टा, परवाना, बक्षीस, गहाण किंवा अन्य प्रकारे . हस्तांतरण करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. ही सूचना जारी करण्यासाठी आणि उपरोक्त कलम १३ अंतर्गत अधिकारांचा वापर करण्याकरिता निम्नस्वाक्षरीका

बँकेचे रितसर प्राधिकृत अधिकारी आहेत. . हे सांगणे जरूरी नाहों की, बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही अधिकार किंवा उपायांना बाधा न आणता ही सूचना तुम्हाला दिली आहे.

आपले विश्वा नाव: रोहित रामचंद्र कदम पद: मुख्य व्यवस्थापव प्राधिकृत अधिकारी

ठिकाण: तुर्भे शाखा दिनांक : ३ जुलै, २०२५

दिनांक: १०.०७.२०२५